# BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED

Regd. Office: 301 & 302, 3<sup>rd</sup> Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400 058. Phone: (91-22) 2621 6060/61/62/63/64 • E-mail: bentleycommercial@gmail.com
Website: www.bentleycommercialent.in • CIN: L24110MH1985PLC035396

May 22, 2024

To, BSE Limited Corporate Relationship Department, 2nd Floor, New Trading Ring, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

**Scrip Code: 512195** 

**Sub.:** Newspaper publication of Audited Financial Results

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, published in following newspapers:

- 1. The Free Press Journal on May 22, 2024;
- 2. Navshakti on May 22, 2024.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

Yours faithfully, For Bentley Commercial Enterprises Limited

MEENAKS Digitally signed by MEENAKSHI BHANSALI Date: 2024.05.22 BHANSALI 14:33:19 +05'30'

Meenakshi J. Bhansali Director and Company Secretary (DIN: 06936671)

Branch Office: ICICI Bank Ltd, Landmark Building, 4th Floor, 228A, AJC Bose Road, Kolkata-700020 CIN No: L65190GJ1994PLC021012, www.icicibank.com

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Shankar Kumar/ Chando Devi/ Room No. 201 Patil Buva Niwas Near Rensar Eon, It Park Kharadi Maharashtra Pune- 411014/ TBRNI00006514486	New Plot No. 2725 (Old Plot No. 1963), New Khata No. 644 (Old Khata No. 52), Mouza No. 12, Mouza Kalakusma, P.S. Saraidhela, Chowki Sadar Registry Office Dhanbad, District Dhanbad, Jharkhand (Admeasuring An Area of 1760 Sq. Ft. or 2.44 Kathas or 4.03 Dec./ Date of Symbolic 17.05.2024	December 27, 2023 Rs. 5,19,782/-	Pune
2.	Chando Devi/ Shankar Kumar/ Ward 13, Bhowra Post Bhowra Thana Sudandin Jharkhand Dhanbad- 828302/ LBDHB00005262235	New Plot No. 2725 (Old Plot No. 1963), New Khata No. 644 (Old Khata No. 52), Mouza No. 12, Mouza Kalakusma, P.S. Saraidhela, Chowki Sadar Registry Office Dhanbad, District Dhanbad, Jharkhand (Admeasuring An Area of 1760 Sq. Ft. or 2.44 Kathas or 4.03 Dec./ Date of Symbolic 17.05.2024	December 22, 2023 Rs. 21,99,067/-	Pune

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: May 22, 2024 Authorized Officer

MOTILAL OSWAL HOME LOANS

# **Motilal Oswal Home Finance Limited**

CIN Number: - U65923MH2013PLC248741
Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email: hfquery@motilaloaswal.com.

Branch Office: Office No.101, 1st Floor, Susheel Group Bldg, F/P No.61/1, Old Thana Naka Road, HOC Colony, Near Reliance Fresh, Panvel - 410206, Navi Mumbai.:- Pandurang Dagdu Jadhav - 9372704929 & Bandari Sadanandam -9321924181.

# PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE

E-Auction Sale Notice of 15 Days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and to the borrowers/guarantors/mortgagors in particular, that the under mentioned property mortgaged to Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited ) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of "online e-auction" for recovery of dues and further interest, charges and costs etc. as detailed below in terms of the provisions of SARFAESI Act read with Rules 8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002) through website motilaloswalhf.com"as per the

Borrower(s) / Guarantor(s) / Loan Account	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price, EMD & Last Date of Submission of EMD	Date and time of E-Auction
LAN: LXPAN00315- 160015543 Branch: PANVEL Borrower: BHIKU INDURAV KADAM Co-Borrower: JANABAI INDURAO KADAM	11-05-2023 For Rs: 719778/- (Rupees Seven Lac Nineteen Thousand Seven Hundred Seventy Eight Only)	FLAT NO 301, 3RD FLOOR, DEV PLAZA, S. NO 170/6, PURNE, BHIWANDI, THANE, BHIWANDI, R A I G A R H ( M H ) M A H A R A S H T R A 421302	Reserve Price: Rs.400000/-(Four Lakh Only) EMD: Rs. 40000/- (Forty Thousand Only) Last date of EMD Deposit:10-06-2024	Date: 11-06-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)

Terms and Conditions of E- Auction:

The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure se out therein, Bidders may visit to the Web Portal; https://BestAuctionDeal.com of our e-Auction Service Provider, M/s. GlobeTech Infosystems Private Limited for bidding information & support, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online. The interested buyers may go through the auction terms & conditions and process on the same portal and may contact to Pandurang Dagdu Jadhav 9372704929 & Bandari Sadanandam 9321924181, details available in the above mentioned Web Portal and may contact their Centralised Help Desk: +91 98100 89933, +91 124 44 70 855, E-mail ID: Care@BestAuctionDeal.com.

Place: Maharashtra

Authorised Officer Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited)

# **SOLID STONE COMPANY LIMITED**

Regd.Office: 1501, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai-400021 CIN: L26960MH1990PLC056449

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31 March, 2024

(Rs. in Lakhs) Except EP									
			STANI	CONSOLIDATED (Audited)					
Sr.	PARTICULARS	Ql	QUARTER ENDED			YEAR ENDED		YEAR ENDED	
No.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	
1	Total Revenue from operations (Net)	728.26	491.43	860.78	2,401.66	3,080.31	2,401.66	3,080.31	
2	Net Profit for the period (Before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary Items)	29.14	18.90	44.14	111.99	82.58	112.29	82.77	
3	Net Profit for the period Before Tax (After								
	Exceptional and/or Extraordinary Items)	29.14	18.90	44.14	111.99	82.58	112.29	82.77	
4	Net Profit for the period After Tax (After								
	Exceptional and/or Extraordinary Items)	27.88	20.67	33.37	84.98	58.38	85.27	58.5	
5	Total Comprehensive Income for the								
	period [Comprising Profit / (loss) for the								
	period (after tax) and other Comprehensive								
	Income (after tax)]	27.22	20.30	27.51	83.21	56.90	83.50	57.09	
ô	Paid-up equity share capital								
	(face value of Rs. 10/-)	538.00	538.00	538.00	538.00	538.00	538.00	538.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserves)								
	as shown in the Audited Balance Sheet								
	of the previous year				1,627.97	1,544.77	1,629.09	1,545.5	
8	Basic and Diluted Earnings Per Share								
	(EPS) (Not Annualised)	0.52	0.38	0.62	1.58	1.09	1.59	1.09	

Place : Mumbai

Date: 21/05/2024

. The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held or 21 May, 2024

The above is extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulatio

33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and Company's website www.solid-stone.com The figures for the quarter ended 31 March, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year

and the published year to date reviewed figures upto the end of the third quarter ended 31 December, 2023. For Solid Stone Company Limited Milan B. Khakha Chairman and Managing Director DIN: 00394065

METROP@LIS

# METROPOLIS HEALTHCARE LIMITED

CIN: L73100MH2000PLC192798

Registered Office: 4th Floor, East Wing, Plot-254 B, Nirlon House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030, Maharashtra, India Contact No. 022-62582860 ● Email: investor relations@metropolisindia.com ● Website: www.metropolisindia.com

Extract of Consolidated & Standalone Audited Financial Results for the quarter & year ended March 31, 2024

(Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulations, 2015)

					(Rs. In Lakhs)			
Particulars	CONSOLIDATED							
raiticulais	Fo	r the Quarter E	inded	For the Year Ended				
	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)			
Total Income from Operations	33,100.00	28,254.60	29,111,71	1,20,770.88	1,14,821.02			
Net Profit / (Loss) for the year before tax	5,053.20	4,190.34	3,685.49	17,468.89	18,750.34			
Net Profit / (Loss) for the year after tax	3,652.60	3,348.90	2,728.91	12,845.56	14,339.40			
Total Comprehensive Income/ (Loss) for the year	4,246.88	3,252.60	2,688.48	12,763.24	14,304.56			
Equity Share Capital	1,024.54	1,024.21	1,024.45	1,024.54	1,024.21			
Other Equity				1,08,591.01	97,799.02			
Earnings Per Share								
- Basic (Rs. per share) (not annualised)								
(Face value per equity share of Rs. 2/- each) - Diluted (Rs. per share) (not annualised)	7.11	6.51	5.30	24.95	27.91			
(Face value per equity share of Rs. 2/- each)	7.08	6.49	5.28	24.87	27.81			

1. The aforesaid Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on May 21, 2024.

2. The details as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in relation to Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 are as follows:

()									
Particulars	STANDALONE								
Particulars	Fo	r the Quarter E	For the Year Ended						
	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)				
Total Income from Operations	29,226.68	26,440.55	26,940.87	1,10,342.54	1,06,604.07				
Net Profit / (Loss) for the year before tax	4,505.45	4,832.17	3,463.13	15,740.91	17,894.52				
Net Profit / (Loss) for the year after tax	3,178.03	3,992.88	2,669.73	11,588.98	13,894.73				

3. The above is an extract of the detailed format of Audited Consolidated and Standaone Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 is available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.metropolisindia.com. For Metropolis Healthcare Limited

Place: Mumbai Date : May 21, 2024

**Ameera Shah** Managing Director (DIN: 00208095)

FORM NO. RSC - 4 [Pursuant to Rule 3(3)] Before the National Company Law Tribunal Bench at Mumbai

M/s Electronica Plastic Machines Limited. - Applicant

Public Notice

Notice may be taken that an application was presented to

the Tribunal at Mumbai, on the 8th day of May, 2024 for

confirming the reduction of the share capital of the above

company from Rs. 25,60,420/- (Rupees Twenty Five

Lakhs Sixty Thousand Four Hundred and Twenty only)

consisting of 2,56,042 (Two Lakhs Fifty Six Thousand and

Forty Two) equity shares of Rs. 10/- (Rupees Ten) each to Rs.

22,49,020/- (Rupees Twenty Two Lakhs Forty Nine Thousand

and Twenty Only) consisting of 2,24,902 (Two Lakhs Twenty

Four Thousand Nine Hundred and Two) equity shares of

The notices to individual creditors have been issued. The list

of creditors prepared on the 25th day of February, 2024 by

the company is available at the registered office of the

company at GAT NO.- 399, Hissa No.- 1 & 2, At- Bhare,

Pirangut, Taluka Mulshi, Pune, Maharashtra, India, 412115 for

inspection on all working days during 11 AM to 4 PM

between 22th day of May, 2024 to 21st day of August, 2024.

If any creditor of the company has any objection to the

application or the details in the list of creditors, the same

may be sent (along with supporting documents) and details

about his name and address and the name and address of his

Authorised Representative, if any, to the undersigned at

accfin@electronicapmd.com within three months of date of

If no objection is received within the time stated above,

entries in the list of creditors will, in all the proceedings

under the above petition to reduce the share capital of the

It may also be noted that a hearing has been fixed for Friday,

23rd day of August, 2024 on which the Tribunal shall hear the

application. In case any creditor intends to attend the

hearing he should make a request along with his objections,

M/s Electronica Plastic Machines Limited.

DEMAND NOTICE UNDER SEC.13 (2)

Flat. No. 503, 5th Floor Om Sai Co-operative Housing Society Ltd, Plot No 277, Pandit

Satwalekar Marg, Opp Bafna Appartments, Mogal Lane, Mahim West, Mumbai. 400016.

Flat, No. 503, 5th Floor, Om Sai Co-Operative Housing Society Ltd. Plot No 277, Pandi

Satwalekar Marg, Opp Bafna Appartments, Mogal Lane, Mahim West, Mumbai. 400016.

Room No 107, Puntanarvi Chawl, Opp Vale Statue, Mohili Village, Sakinaka, Mumbai. 400072.

Notice under Sec. 13 (2) read with Sec. 13 (3) of Securitisation and Reconstruction o

You addressee No.1 herein have availed the following credit facilities from our Mira Road

East Branch and failed to pay the dues/instalment/ interest / operate the accounts

satisfactorily and hence, in terms of the RBI guidelines as to the Income Recognition and

Asset as on 30/04/2024. As on 30/04/2024 a sum of Rs. 57,26,332.27/-(Rupees Fifty

Prudential Accounting Norms, your accounts have been classified as Non-Performing

Seven Lakhs Twenty Six Thousand Three Hundred Thirty Two and Twenty Seve

The Particulars of amount due to the Bank from adressee No.1 in respect of the aforesai

Unapplied

Interest w.e.f.

To secure the repayment of the monies due or the monies that may become due to the

Bank, M**r. unnikrishnan vasu vadakath and Mrs. dipti unnikrishnan** 

Mortgage Of Immovable Property Described Herein Below:-

FLAT NO. 503, 5TH FLOOR, OM SAI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., PLOT

NO 277, PANDIT SATWALEKAR MARG, OPP, BAFNA APARTMENTS, MOGAL LANE

Therefore You are hereby called upon in terms of section 13(2) of the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002, to pay

a sum of Rs. 57,26,332.27/-(Rupees Fifty Seven Lakhs Twenty Six Thousand Three

idred Inirty Iwo and Iwenty Seven Palse Only) together with further interest ar

charges at the contractual rate as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt

of this notice, failing which, we shall be constrained to enforce the aforesaid securities by

As per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained /prevented

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI i

rom disposing of or dealing with the above securities without the consent of the bar

VADAKATH had /have executed documents on 25/04/2019 and created security interest

01/05/2024 to (Simple)

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Sd/-

**Authorized Representative** 

UNION BANK OF INDIA (Mira Road Branch)

Shree Park, Mira-Bhavander Road

Near SBI, Mira Road East-401107

Contact No.+91 9650649106

Email Id-ubin0558257@unionbankofindia.bank

Penal Cost/Charges

incurred

by Bank

Rs.54.04.094.27

Rs. 3,22,238.00

Rs.57.26.332.27/

Authorised Officer

Interest

Place: Mira Road Eas

Rs. 10/- (Rupees Ten) each.

company, be treated as correct.

Union Bank

1.Mr. Unnikrishnan Vasu Vadakath (Borrower)

3.Mr. Sandip Deepak Mankame (Guarantor)

Paise Only) is outstanding in your account/s.

as on 30/04/2024

Rs. 3,22,238.00/-

exercising any or all of the rights given under the said Act.

respect of time available, to redeem the secured assets.

Note: Demand Notice issued to you earlier hereby stands withdrawn.

count/s are as under:-Type of Facility Outstanding amount

Jnion Ashiyana

Personal Loan 582

Union Home Loan Rs. 54,04,094.27

by way of Equitable Mortgage.

MAHIM WEST MUMBAL 400016.

2 Mrs. Dipti Unnikrishnan Vadakath (Co-Borrower)

Place: Pune

यूनियन बैंक

Date: 22 May 2024

Company Application No. 28 of 2024

PUBLIC NOTICE S P Associates have been appointed as developers by M/s. Rajapur Saraswat

Sangh (the Owner), are intending to develop the immovable property more particularly described in the Schedule hereunder writte All persons having any right, title, interes claim or demand to or in the aforesaid property or to any part thereof by way o sale, mortgage, lease, lien, gift, easemen exchange, possession, charge, inheritance, oossession or otherwise howsoever nereby required to make the same known i writing to the undersigned at the address given below within seven (7) days from the late of publication of this Notice failing which it shall be presumed that there are no such claims and the same, if any, shall be leemed to be waived and/or abandoned

iven up or released. SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that piece and parcel of land and building nown as Saraswat Sadan situated at 92 Dr. E. Borges Road (earlier known as lospital Avenue Road), Opp. KEM Hospital, Parel, Mumbai – 400 012 bearing Cadastral Survey No.124/74 of Parel Sewri Division Plot No.92 of Supari Baug Estate admeasuring 433.12 Square Meters or hereabouts and F/S Ward No.639(2) Street No.47A, in the registration district and sub-district Mumbai City and bounded a ollows : On or towards East : By 70 Ft. Hospital Avenue Road, On or towards West: By Plot No. 95. On or towards North: By Plot No. 91, On or toward South: By Plot No. 93 Dated this 22<sup>nd</sup> day of May, 2024.

Adv. Vinay S. Bandiwdeka A/303, Bachubai Building, 187 Dr. D.N. Road, Fort, Mumbai-400 001.

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the Public that MR. VINUBHAI MANGUBHAI PATEL & MRS. DAXABEN VINUBHAI PATEL, is negotiating to sell the Flat, more particularly described in the Schedule hereunder written, to our client.

> ALL PERSONS having any claim in respec thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession lease. lien or otherwise howsoever are nereby requested to inform about the same writing to the undersigned at their Office at 501. Niranian, 99. Marine Drive. Mumbai - 400 002 within 14 days from the date hereof failing which, the claim or claims, if any of such persons or person will be considered to have been waived and/or abandoned.

#### SCHEDULE OF THE PROPERTY

Interest in 5 (Five) shares of 50/- each embodied in Share Certificate No.309 bearing distinctive Nos. 41-D to 45-D (both inclusive) dated 1st March, 1967 and incidental to that, right to use and occupy Flat No. D-109 admeasuring 370 Sq. ft carpet area on the 1st floor in the building Known as ANAND NAGAR D-BUILDING o THE SWATANTRA BHAVAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at Vasantrao N. Naik Marg, (Forjett Street) Mumbai-400 026, bearing Cadastral Survey No.3/653 of Malabar & Cumballa Hil Division, Mumbai and the building is constructed in the year 1963. The building comprising of Ground plus 6 floors with One Lift.

Dated the 20th day of May, 2024. For **Niraj Punmiya** 

Advocate

HDFC BANK

We understand your world

**HDFC Bank Limited** 

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] e-mail: <a href="mailto:shareholder.grievances@hdfcbank.com">shareholder.grievances@hdfcbank.com</a>] [Website: <a href="mailto:www.hdfcbank.com">www.hdfcbank.com</a>] [Tel Nos. 022 - 6631 6000]

#### Notice of Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016, as amended and various circulars issued thereto, from time to time, by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "the Rules").

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with said Rules, the Bank is required to transfer such shares corresponding to the final dividend for the financial year 2016-17 pertaining to erstwhile Housing Development Finance Corporation Limited (amalgamated with and into the Bank w.e.f. July 1, 2023) in respect of which the shareholder has not claimed dividend for seven consecutive years from the said financial year to IEPE

The Bank has vide letter dated May 20, 2024, sent a specific communication to the concerned shareholders whose unclaimed dividend/ shares as aforesaid are liable to be transferred to IEPF requesting them to claim their dividend(s) on or before August 24, 2024, failing which the shares held by them shall be transferred to IEPF

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that in terms of the said Rules, the Bank would be issuing duplicate share certificate(s) in lieu of share certificate(s) held by them for the purpose of transferring the said shares to IEPF and the said original share certificate(s) shall stand automatically cancelled. In case of shares held in demat mode, the transfer would be effected by issuance of necessary instruction to the depository to transfer the shares directly to IEPF. The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF.

The Bank has uploaded full details of the unclaimed dividend/ shares due for transfer to IEPF on its website www.hdfcbank.com. Concerned shareholders may verify the details of unclaimed dividend(s) and the shares liable to be transferred to IEPF at https://www.hdfcbank.com/ personal/about-us/corporate-governance/shareholders-informationand-helpdesk/details-of-unclaimed-dividend

The shareholders may claim the said unclaimed dividend/ shares from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. For more details please refer, www.iepf.gov.in.

For any queries/ grievances on above matter, shareholders are

requested to contact Datamatics Business Solutions Limited, (Registrar & Share Transfer Agent of the Bank), at the below mentioned address on or before August 24, 2024 being the last date for claiming the final dividend for the financial year 2016-17 pertaining to erstwhile Housing Development Finance Corporation Limited (amalgamated with and into the Bank w.e.f. July 1, 2023), failing which, the shares held by them in the Bank will be transferred to IEPF in compliance of the said Rules

**Datamatics Business Solutions Limited** Unit: HDFC Bank Limited Plot No B-5, Part B Crosslane, MIDC, Andheri (East), Mumbai 400093. Tel. No.:+91 22-66712213 / 2214 E-mail: hdinvestors@datamaticsbpm.com Website: https://www.datamaticsbpm.com/

For HDFC Bank Limited Sd/

Place: Mumbai Date: May 21, 2024

Santosh Haldankar **Company Secretary** ACS: 19201

**SHAHI SHIPPING LIMITED** 

(Formerly Known as "SKS Logistics Limited") REGD OFFICE: 404 ARHAY STEFT HOUSE BARODA STREET MUMBAI- 400 009 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2023 CIN NO: L61100MH1990PLC058680, Email: - shahi@bom3.vsnl.net.in, Website- www.shahilogistics.com, Tel No: 91(22) 61454545 ( Rs. in lakhs)

Year ended **Particulars** Quarter ended 31.03.2024 31.03.2023 (Audited) (Audited) (Audited) (Audited) Income (a) Revenue from operations 415.44 301.03 360.64 1.242.60 1.089.47 (b) Other Income 131.60 1,374.20 122.79 538.23 10.65 Total Revenue 305.10 371.29 1.213.95 32.48 34.70 132.88 129.76 34.53 (a) Employee Cost (b) Direct Operation and Administration Cost 326.63 198.77 251.01 924.28 948.11 c) Finance Cost 
 45.53
 61.28

 1,128.88
 1,178.51

 245.32
 35.44
 (d) Depreciation 10.75 15.60 45.53 Total Expenses Profit Before Exceptional Items and Tax Profit Before Tax 56.94 65.02 245.32 35.44 Tax Expense (a) Current Tax Expense (b) Deferred Tax Expense (13.28)(5.37) (1.62)(1.31)(2.94)(c) Taxation of earlier years (written back) (6.65) 71.67 (5.37) 40.81 **Profit For The Period** 161.67 58.25 258.59 Other Compre sive Income (Net Of Tax) 161.67 58.25 71.67 258.59 40.81 Total Compre nsive Income (Net Of Tax) for the Period (IX + X) Paid Up Equity Share Capital 1,449.49 1,449.49 1,449.49 1,449.49 1,449.49 (Face Value Rs. 10/- Each) Other Equity Earnings Per Equity Share (In Rs.) (i) Basic EPS (Not Annualized) 1.12 0.40 0.49 1.78 0.28 (ii) Diluted EPS (Not Annualized) 1.12 0.40 0.49 0.28

1. The Results of the quarter ended 30th June ,2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of

irectors at its meeting held on 21st May, 2024. They have been subjected to limited review by the Statutory Auditors This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS

scribed under section 133 of the Companies Act, 2013 and Other recognized accounting practices and policies to the extent applicable

For and on Behalf of The Board of Directors Sarvesh Kumar Shahi Date: 21-05-2024 Place: Mumbai (DIN: 00359535)

BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED CIN - L24110MH1985PLC035396

Regd. Office: 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai – 400 058

Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796
E-mail: bentleycommercial@gmail.com • Website: www.bentleycommercialent.in

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2024

_		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
Sr.	PARTICULARS	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
No.		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (Net)	202.69	1.79	1,874.17	271.55
2.	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	199.31	(1.77)	1,857.41	254.9°
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	199.31	(1.77)	1,857.41	254.9°
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	148.45	(1.33)	1,389.32	1 90.74
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1,446.22)	(821.80)	4,753.45	(2,404.48
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	99.60	99.60	99.60	99.60
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	13,857.57	9,104.12
8.	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised) Basic & Diluted	14.90	(0.13)	139.49	19.15

16. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31st March, 2024 flied with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations, 2015"]. The full format of the the Quarterly and Year ended Results of the Company are posted on Company's website (www.bentleycommercialent.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 21st May,2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the

For Bentley Commercial Enterprises Limited

Aditya Santosh Srivastava Place: Mumbai Date : 21st May, 2024

सीआयएन : एल४५२०२एमएच१९८५पीएलसी०३६९२० नोंदणीकृत कार्यालयः ३०१ आणि ३०२, ३रा मजला, पेनिन्सुला हाईटस्, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८.

फोन: (९१-२२) २६७३ १७७९ • फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: <u>sheratonproperties@gmail.com</u> • वेबसाईट: <u>www.sheratonproperties.in</u>

# ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिकसाठी स्वतंत्र लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

				(₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सोङू						
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक	संपलेली वार्षिक					
अनु.	तपशिल	38-03-5058	38-03-2023	38-03-2028	38-03-2023					
क्र.	·	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित					
१.	6 9 , ,	२७५.९६	१.९५	२५१३.८३	३५६.९२					
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,									
	असाधारण बार्बोपुर्वी)	२७३.००	(१.७१)	२४९६.७२	३३९.७७					
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,									
	असाधारण बाबीनंतर)	२७३.००	(१.७१)	२४९६.७२	३३९.७७					
٧.										
	(असाधारण बाबींनंतर)	२०४.३६	(१.२९)	१८६८.५०	२५४.२६					
ч.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा									
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१,८९९.३७)	(१,०६७.७५)	६,२८०.१०	(३,१५६.८५)					
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	१२०.००	१२०.००	१२०.००	१२०.००					
७.	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव									
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	१८,४१९.०२	१२,१३८.९२					
۷.	प्रति भाग मिळकत् (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)									
	मुलभूत आणि सौम्यिकृत	१७.०३	(०.११)	१५५.७१	२१.१९					
टिपा	:									

वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित वित्तिय निष्कृषाँचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च २०२४ रोजी करण्यात आरात्या ३ र मार्च २०१४ राजा संस्थाता तमाञ्ज आण्या पापक लखास्तात्वत ।वात्य गच्कमाथ सावस्तर मुन्याताल आरा संपलेत्या तिमानी आणि वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निक्कमिच संपूर्ण प्रारूप कंपमीच्या वेबसाईट (<u>www.sheratonproperties.in</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सुचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com)</u> वर उपलब्ध आहेत.

हिशेब तेपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक २१ मे २०२४ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धीरणे यानुसार बनवले आहे.

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ मे, २<u>०२४</u>

आदित्य संतोष शीवात्सव (डीआयएन: ०७२५०८६५) दिनाकीत 22 मे 2024

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३ नोंदणीकृत कार्यालयः ३०१ आणि ३०२, ३रा मजला, पेनिन्सुला हाईटस्, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८.

फोन: (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ edagecommercial@gmail.com ● वेबसाईट: <u>www.speedagecom</u> र्च. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिकसाठी स्वतंत्र लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

				(₹ लाखात) (प्रति	शेअर प्राप्ती सोडू
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक	संपलेली वार्षि
अनु.	तपशिल	38-03-2023	38-03-2022	38-03-2023	38-03-202
क्र.		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
₹.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	१९१.६०	₹.११	१,७७५.६०	२५८.९
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,				
	असाधारण बाबींपुर्वी)	१८८.२६	(0.22)	१,७५९.६५	२४३.१
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,				
	असाधारण बार्बीनंतर)	१८८.२६	(०.२२)	१,७५९.६५	२४३.१
٧.					
	(असाधारण बाबींनंतर)	१४१.२०	(०.१८)	१,३१६.३३	१८१.८
ч.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा				
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१,३४९.७६)	(७७१.२३)	४,५३०.३८	(२,२५४.११
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	96.00	9८.००	96.00	96.0
७.	पूर्नमूल्यांकित राखीव वगळून राखीव				
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	१३,१७०.०६	८,६३९.६
८.	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)				
	मुलभूत आणि सौम्यिकृत	१४.४१	(0.07)	१३४.३२	१८.५

१. वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्ल्जिगेजन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मैंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादः करण्यात आलेल्या ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३२ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.speedagecommercials.in</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत

. हिरोब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक २१ मे २०२४ रोजी आयोजित केलेल्या समेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या समेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम् १३३ नुसार विनिर्देष्ट केलेल्या कंपनीज (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशांगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धौरणे यानसार बनवले आहे.

> स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड करित आदित्य संतोष शीवात्स (डीआयएन: ०७२५०८६५

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ मे,

बेन्टले कमशिअल एंटरप्राईजेस लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६ नोंदणीकृत कार्यालय: ३०१ आणि ३०२, ३रा मजला, पेनिन्सुला हाईटस्, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८. फोनः (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्सः (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेलः <u>bentleycommercial@gmail.com</u> ● वेबसाईटः <u>www.bentleycomme</u>

#### ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिकसाठी स्वतंत्र लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सोडन

217		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक	संपलेली वार्षिक
अनु.	तपशिल	38-03-2028	३१-०३-२०२३	३१-०३-२०२४	38-03-2023
क्र.		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	२०२.६९	१.७९	१,८७४.१७	२७१.५५
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, असाधारण बार्बोपुर्वी)	१९९.३१	(१.৬৬)	१,८५७.४१	२५४.९१
₹.		१९९.३१	(१.७७)	१,८५७.४१	२५४.९१
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर, (असाधारण बाबींनंतर)	१४८.४५	(१.३३)	१,३८९.३२	१९०.७४
ч.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१,४४६.२२)	(८२१.८०)	४,७५३.४५	(२,४०४.४८)
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	९९.६०	९९.६०	९९.६०	९९.६०
	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	_	-	१३,८५७.५७	९,१०४.१२
۷.	प्रति भाग मिळकत् (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक) मुलभूत आणि सौम्यिकृत	१४.९०	(0.83)	१३९.४९	१९.१५
टिपा :					

. वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.bentleycommercialent.in</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) वर उपलब्ध आहेत.

. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक २१ मे २०२४ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड करित

दिनांक : २१ मे, २०२४

Place: Mumbai

Date: May 21, 2024

आदित्य संतोष शी<u>वात्सव</u> (डीआयएन: ०७२५०८६५)

V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Quarter Quarter Vear

Registered Office: Cama Building 1st Floor, 24/26, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 CIN: 174120MH1985PLC037218

### **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH 2024

		Quarter ended 31st March 2024	Quarter ended 31st Dec 2023	Quarter ended 31st March 2023	Year ended 31st March 2024	Year ended 31st March 2023
		Audited	Reviewed	Audited	Audited	Audited
1	Revenue from operations	103.50	77.48	55.68	311.97	248.53
2	Other Income (net)	4.40	5.22	4.51	18.16	28.39
3	Total Income (1+2)	107.90	82.70	60.19	330.13	276.92
4	Expenses					
	a. Employee benefit expenses	13.83	14.26	13.00	47.19	46.18
	b. Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	c. Depreciation and amortization expenses	0.03	0.03	0.34	0.13	0.82
	d. Other expenses	67.82	57.67	36.93	220.88	185.51
	Total Expenses	81.68	71.96	50.27	268.20	232.51
5	Profit before tax (3-4)	26.22	6.49	9.92	61.93	44.41
6	Tax Expense		10.74			
	a. Current Tax	7.55	2.71	0.60	16.50	9.30
	b. Deferred Tax	(0.57)	0.01	2.32	(0.57)	2.32
	c. Prior Period Tax	0.00	(0.72)	0.65	(0.72)	1.82
	Total tax expense	6.98	1.99	3.57	15.21	13.44
7	Net profit for the period (5-6)	19.24	8.75	6.35	46.72	30.97
8	Other Comprehensive Income/ (Loss)					
	a. Items not to be reclassified to profit or loss in subsequent periods, net of tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	b. Other comprehensive Income/ (Loss) for the period net of tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00
9	Total Comprehensive Income for the period (7+8) (comprising profit/ (loss) and other comprehensive income	19.24	8.75	6.35	46.72	30.97
10	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 each)	453.81	453.81	453.81	453.81	453.81
	Other Equity				694.99	648.27
11	Earning per share (of Rs. 10 each) (not annualized)					
	Basic (In. Rs.)	0.42	0.19	0.13	1.03	0.68
	Diluted (in Rs.)	0.42	0.19	0.13	1.03	0.68

1) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.vbdesai.com

For V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Pradip R Shroff Managing Director जाहीर सूचना

याद्वारे **सूचित** करण्यात येत आहे की आम्ही आमच्या अशीलाच्या सूचनेनुसार श्री. **केकू मिन् मिस्त्री**, राहणार 178, मोन्टीबेलो ड्राइव्ह, मुर्सेव्हिले, नॉर्थ करोलिना, यूएसए-28117 (**'मालक'** याच्या खाली नमूद केलेल्या परिशिष्टामध्ये जास्त सविस्तर वर्णन केलेल्या (यापुढे असा उल्लेख असणाऱ्या) मालमत्तेच्या सदर्भात मालकी हक्क याचा शोध घेत आहोत. मालकानी आमच्या अशीलास असे कळविले आहे की सदर मालमत्तेच्या संदर्भातील मालकी हक्काच्या मूळ दस्तऐवजापैकी एक असणारे सुरेश बी. कालरा, वर्सोवा बीच को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लेमिटेड याचे मुख्य प्रवर्तक हा एक पक्ष आणि हसमुख डी. शेठ व मीना एच. शेठ असा दुसर ारानाच्या वस्यान करण्यात आलेले पूळ ॲप्रिमेन्ट (करारपत्र) दिनाकित 14 जून 1980 रोजी हे हरविलेले आणि/किंवा गहाळ झालेले आहे आणि मालकाने सदर मालमसेबाबत कोणत्याही

ग्कारे कोणताही व्यवहार केलेला नाही. सदर मालमत्ता (किंवा तिचा कोणताही हिस्सा) वर वाटप, विक्री, हस्तातरण, बेचनपत्र, गहाणवट कब्जा, बक्षिसी, विश्वस्त हक्क, वारसा हक्क, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, ताब्यात ठेवण्याच कायदेशीर हक्क, परवाना, भाडेकरार, देखभाल वहिवाट, अदलाबदल, अथवा अन्य कोणत्यार्ह प्रकारे कोणत्याही प्रकारचा दावा असणाऱ्या सर्व व्यक्तींनी पष्टीकारक दस्तऐवजाच्या प्रतींसह ही बाब लेखी स्वरूपात खाली सही करणाऱ्यांकडे त्यांच्या 401 व 402, 4था मजला, मखिजा चेंबर्स 196, टर्नर रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-400 050 येथील कार्यालयात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 14 (चौंदा) दिवसाच्या आत कळविली पाहिजे, अन्यथा अशा प्रकारचे दावे, अथवा हरकती, जर काही असल्याच तर, त्या माफ करण्यात आणि/किंवा सोडून देण्यात आल्या आहेत असे समजण्यात येईल.

मालमत्तेचे परिशिष्ट

गाव वर्सोवा, येथील ऑफ जय प्रकाश रोड, वर्सोवा, मुंबई-400061 येथील सीटीएस क्र. 1076 असणाऱ्या जागेवर उभ्या असलेल्या **'सी पर्ल'** नावाच्या इमारतीच्या कंपाउंडमधील एका कार पार्किंगच्या जागेसह इमारतीच्या 5व्या मजल्यावरील 1030 चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्रफळ मापनाचा **फ्लॅट नं. 52/A** असलेली निवासी जागा, वसोंवा बीच को-ऑपरेटिव्ह हाऊरिंग सोसायटी लिमिटेड यांनी दिलेल्या (डुप्लिकेट) शेअर सर्टिफिकेट न 10 दिनांकीत 25 आक्टोश 1981 मध्ये समाविष्ट असलेले डिप्लिंगिटेल्ह क्र. 46 ते 50 (दोन्ही समाविष्ट) असणारे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 50/- चे 5 (पाच) पूर्ण भरणा झालेल्या शेअर्स.

> ॲडव्हॉकेटस ॲण्ड सॉलिसिटर्स करिता अलोक व्ही. राव, भागीदार

प्रधान ॲण्ड राव

सूचना जनतेला याद्वारे देण्यात येते की, श्री. सुभाष फुलचंद ठाकूर फ्लॅट क्र. २४, ६ वा मजला, बिल्डिंग क्र. १३ नवजीवन को-ऑप. हाऊ. सोसायटी लि., डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई, - ४००००८**, मोजमापित ७५१ चौ.फू** (कार्पेट एरिया), सी. एस्. क्र. २५५, ताडदेव विभाग या मिळकतीचे (सदर फ्लॅट) आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ११९ . अंतर्गत क्र. ५१२१ ते ५१२५ शेअर्सचे (सदर शेअर्स) एकमेव मालक आहेत.

थ्री. फुलचंद रतनचंद ठाकूर यांनी ०६-०९-१९६९ दिनांकित कराराद्वारे सदर फ्लॅट खरेदी केला होता. श्री. फुल रतनचंद ठाकर यांचे २२-०४-१९७९ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीम. रुमालीदेवी पी ठाकूर आणि त्यांचे चार पुत्र म्हणजेच (ए) ओमप्रकाश पी. ठाकूर, (बी) सुभाष पी. ठाकूर (सी) राजेश पी. ठाकूर आणि (डी) नीलेश पी. ठाकूर आणि आठ कन्या (डी) रामरती के. पाल सिंग (इ) श्रीम. केशवत व्ही. सिंग (एफ्) श्रीम. माय ए. सिंग (जी) श्रीम. ओमवती एच्. तरकार (एच्) श्रीम. विमला एम्. मुकाटी (आय) श्रीम. सरोज पी. सिंग (जे)

श्रीम. सविता पी. पटेल (के) श्रीम. अनिता ए. सिंग हे त्यांचे एकमेव हयात कायदेशीर वारस झाले. त्यानंतर कायदेशीर वारस श्रीम. रूमालीदेवी पी. ठाकूर यांनी सादर केलेला ३–१०–१९८७ दिनांकित सदर फ्लॅट आणि सदर शेअर्सच्या हस्तांतरणाचा अर्ज आणि २४–९–१९८७ दिनांकित नोटरी केलेले घोषणापत्र नि क्षतीपूर्ती बॉण्ड यानुसार सोसायटीने त्यांच्या नोंदीत २५-१२-१९८७ दिनांकित पुष्टांकनाद्वारे सदर फ्लॅट आणि शेअर्स श्रीम. रुमालीदेवं पी. ठाकूर यांच्या एकमेव नावावर केले

त्यानंतर श्रीम. रुमालीदेवी पी. ठाकूर यांनी त्यांच्या जीवनकाळात निष्पादित केलेल्या २४–१०–१९९४ दिनांकित तिच्या इच्छापत्रानुसार तिने सदर फ्लॅट (ए) सुभाष पी. ठाकूर (बी) राजेश पी. ठाकूर आणि (सी) नीलेश पी. ठाकूर यांना दिला आणि १२-२-१९९५ रोजी श्रीम. रुमालीदेवी पी. ठाकूर यांचे मुंबईत निधन झाले. तेव्हा, (ए) सुभाष पी ठाकूर (बी) राजेश पी. ठाकूर आणि (सी) नीलेश पी. ठाकूर यांनी त्यांच्या आईच्या इच्छापत्रानुसार त्यांचे च्येष्ठ बंध श्री. ओमप्रकाश ठाकूर आणि त्यांच्या सर्व आठ बहिणी यांचा सदर फ्लॅट आणि सदर शेअर्सच्या हस्तांतरणासाठी नवजीवन को-ऑप. हाऊ. सोसायटीला अर्ज केला आणि सदर फ्लॅटचे हस्तांतरण करण्यासाठी ११–१०–१९९९ दिनांकित नोटरी केलेल्या घोषणापत्राद्वारे एनओसी आणि २-२-२००१ दिनांकित क्षतीपूर्ती बॉण्ड, ८-१०-२००१ दिनांकित क्षतीपूर्ती बॉण्ड आणि २९-१-२००१ दिनांकित घोषणापत्र सादर केले आणि सोसायटीने त्यांच्या नोंदीत १०-९-२००१ दिनांकित पुष्टांकनाद्वारे सदर फ्लॅट आणि शेअर्स (ए) सुभाष पी. ठाकूर (बी) राजेश पी. ठाकूर आणि (सी) नीलेश पी. ठाकूर यांच्या यांच्या संयुक्त नावे हस्तांतरित केले.

यानंतर १४-५-२००७ दिनांकित नोंदणी क्र. बीबीई२-४२९० धारक ३१-१२-२००६ दिनांकित नोंदणीकृ हक्कसोड विलेखाद्वारे, (ए) राजेश पी. ठाकूर (बी) नीलेश पी. ठाकूर यांनी सदर फ्लॅट आणि शेअर्स संदर्भातील त्यांचे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध सुभाष पी. ठाकूर यांच्या एकमेव नावावर सोडून दिले आणि सोसायटीने त्यांच्य नोंदीत सदर फ्लॅट २३-९-२००७ दिनांकित पृष्टांकनादारे हस्तांतरित केला आणि तेव्हापासन सभाष पी. ठाकर एकमेव मालक आहेत आणि कोणाच्याही कोणत्याही तंटा-आक्षेपाशिवाय सदर फ्लॅट आणि सदर शेअर्स संदर्भात सव हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यांचे धारक आहेत.

आणि शर्ती, सर्व भार, कोणत्याही स्वरुपाचा दावा, मागणी, भार आणि उत्तरदायीत्व पासून मुक्त विक्री, हस्तांतरण आणि ताबा देण्यास स्वेच्छेने इच्छुक आहेत.

कोणतीही आणि सर्व व्यक्ती किंवा पक्षकार, कोणतीही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था / कायदेशीर वारस बंधू , बहिणी समाविष्टित, ज्यांचा सदर फ्लॅट क्र. १३/२४, नवजीवन सीएचएस लि., मुंबई - ४००००८ आणि पार शेअर्समध्ये किंवा सदर फ्लॅट किंवा तेथील कोणताही भाग यावर विक्री. अदलाबदल, हस्तांतर, विश्वस्त, भाडेपडा गोटभाडेपट्टा, अभिहस्तांकन, कर्ज, धारणाधिकार, भेट, वचन, सुविधाधिकार, ताबा, लिव ॲण्ड लायन्सस कुळबहिवार, गृहितक, गहाण, वारसा, मृत्यूपत्रित दान, उत्तराधिकार, निर्वाह, विश्वस्त, भाडेकरू, पोटभाडेकरू, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/विभागणी, न्यायालय आदेश /निर्देश/निकाल, कंत्राट/विक्री करार, विक्री विलेख, एमओयु, भागीदारी आणि मुद्रांक शुल्क याद्वारे किंवा अन्य काही कशाहीच्या मार्गे कोणत्याही प्रकारे कोणताही हव दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी निम्नस्वाक्षरीकार **व्ही. एन. गोलवाला ॲण्ड कं..** वकील यांच्याकडे य सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून **१४ दिवसां**च्या आत हक्क, दावे आणि मागणी काही असल्यास पुष्ठचर्थ दस्तावेजी पुराज्यांसह लेखी त्यांचे दावा सादर करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास सदर फ्लॅट आणि पांच शेअर्स यावः कोणत्याही व्यक्ती आणि पक्षकार यांचे कोणत्याही प्रकारे असे हक्क, दावा आणि मागणी नसल्याचे मानण्यात येईल् आणि सदर फ्लॅट क्र. १३/२४, नवजीवन सीएचएस लि. आणि ५ शेअर्सची विक्री आणि हस्तांतर कोणताही अस दावा आणि मागणीच्या संदर्भाशिवाय पर्ण केले जाईल आणि त्यानंतर १४ दिवसांच्या कालावधीनंतर जर असा दाव आणि मागणी सादर केल्यास तो मागे घेतला, सोडून दिला, रद्दबातल केला, अनूचित, बेकायदेशीर, चुकीचे आणि कायमचे रद्द केलेला मानण्यात येईल.

नांक : २२.०५.२०२४

व्ही. एन. गोलवाला ॲण्ड कं. वकीत चेतन व्ही. गोलवाल खरेदीदाराकरिता वकील

३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी., डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई-४००००८ मोबाईल : ९३२२६५४८५०, ई-मेल : cvgolwala@gmail.con pnb

punjab national bank

सर्कल सस्त्र, ठाणे, ३रा मजला, पीएनबी प्रगती टॉवर, प्लॉट सी-९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई - ४०० ०५१. ईमेलः cs8325@pnb.co.in

जाहीर सूचना

हेतुपुरस्सर कसूरवार

खात्याचे नाव:- मे. सोना सिंथेटिक्स थकीत रक्कम रू. ७,५१,३९,०७७/- ३०.०६.२०२१ रोजीस अधिक ०१.०७.२०२१ पासूनचे व्याज आणि इतर प्रभार वजा क्रेडिट्स काही असल्यास



श्रीम हिनेश्री शैलेश शहा भागीता मे. सोना सिंथेटिक्स, रहाणार येथे ७०१, निशिता टॉवर, बीपीएस इस्टेट देविदयाल रोड, मूलुंड पश्चिम, मुंबई ४०० ०८०

श्री. ध्रुव शैलेश शहा, भागीदार में. सोना सिंथेटिक्स, रहाणार येथे ७०१, निशिता टॉवर, बीपीएस, इस्टेट देविदयाल रोड, मुलंड पश्चिम, मुंबई ४०० ०८०

. तमाम जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की, मे. सोना सिंथेटिक्स ने बँकेकडून रू. ६,००,००,००० ही रक्कम घेतली होती. श्रीम. हितेश्री शैलेश शहा आणि श्री. श्रुव शैलेश शहा हे वरील खात्यामध्ये भागीदार/हमीदार आहेत. परतफेड करण्यास कसूर केल्याने सदर खाते ३०.०८.२०१९ रोजीस एनपीए म्हणून घोषित केले ु आहे आणि वरील नमूद भागीदारांना ०४.०३.२०२४ रोजीस बँकेद्वारे **"हेतुपुरस्सर कसूरवार"** म्हणून घोषित केले आहे. भागीदार असल्याने श्रीम. हितेश्री शैलेश शहा आणि श्री. ध्रव शैलेश शहा यांना ३०.०६.२०२१ **रोजीप्रमाणे रू. ७,५१,३**९,०७७/- अधिक ०१.०७.२०२१

**पासून व्याज आणि इतर प्रभार वजा क्रेडिट्स काही** अ**सल्यास** आणि इतर खर्च/रक्कम बँकेला प्रदान करण्यासाठी दायित्व आहे, ज्या करिता बँकेने त्यांच्य विरोधात वसुली कार्यवाही सुरू केली आहे जनतेच्या हितामध्ये सदर कळविण्यात येते की, हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून घोषित केल्याने श्रीम. हितेश्री शैलेश शहा आणि श्री. ध्रुव शैलेश शहा हे इतर कोणत्याही

बँक/वित्तीय संस्थेकडन वित्तीय सहाय्यासाठी हक्कदार नाहीत. दिनांक : २२.०५.२०२४

ठिकाणः मुंबई

# **EPIC ENERGY LIMITED**

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.in, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

## **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR FORTH QUARTER & YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2024

(₹ In Lakhs)

	Particulars	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023
		(Audited)	(Audited)	(Audited)
(1)	Total Income from operations (net)	151.98	308.53	27.52
(2)	Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	23.62	32.35	(33.56)
(3)	Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.62	32.35	(33.56)
(4)	Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24.50	36.10	(32.54)
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	24.50	36.10	(32.54)
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	(47.03)	(47.03)	(83.13)
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic	0.34	0.50	(0.45)
	(ii) diluted	0.34	0.50	(0.45)

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e.

for EPIC ENERGY LIMITED

Sd/-

Director

Navi Mumbai 18.05.2024

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठासमोर

कंपनी योजना अर्ज क्र. सी.ए. (सीएए)/२५१ (एमबी) २०२३

मधील

कंपनी योजना याचिका क्र. सी.पी. (सीएए)/६६ (एमबी) २०२४

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत;

आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३०-२३२ सहवाचता कंपनीज (कॉम्प्रमायजेस, ॲरेंजमेंटस अँड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६ अंतर्गत याचिकेच्या प्रकरणात:

टाटा स्टील लिमिटेड आणि दि इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस् लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात.

टाटा स्टील लिमिटेड

(सीआयएन: एल२७१००एमएच१९०७पीएलसी०००२६०), भारतीय कंपनी अधिनियम, १८८२ च्या तरतुदीन्वये स्थापित एक कंपनी आणि कंपनी अधिनियम, २०१३

च्या अर्थाने एक पब्लिक लिमिटेड कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे -

बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१.

... याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरिती कंपनी

दि इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस् लिमिटेड

(सीआयएन: यु२७१०६डब्ल्युबी१९३५पीएलसी००८४४७), कंपनी अधिनियम, १९१३ च्या तरतुदीन्वये स्थापित एक कंपनी आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या अर्थाने एक पब्लिक लिमिटेड कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे - फ्लॅट-

७डी व ई, ७ वा मजला, एव्हरेस्ट हाऊस, ४६ सी चौरींघी रोड,

कोलकाता-७०००७१

... बिगर- याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरक कंपनी कंपनी योजना याचिकेच्या सुनावणीची सुचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, टाटा स्टील लिमिटेड (**''याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरिती कंपनी''**) आणि दि इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस् लिमिटेड ("**बिगर-याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरक कंपनी"**) आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंज्रीसाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३० ते २३२ सहवाचता कंपनीज (कॉम्प्रमायजेस, ॲरेंजमेंटस अँड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६ ("रुल्स") अन्वये उपरोक्त कंपनी योजना याचिका (**''याचिका''**) ३० एप्रिल, २०२४ दिनांकित आदेशाद्वारे नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ-VI (**''नामदार न्यायाधिकरण''**) कड्न दाखल करून घेण्यात आली.

रुल्सच्या नियम १६ आणि नामदार न्यायाधिकरणाच्या निर्देशांच्या बाबतीत, याद्वारे सूचना देण्यात येते की, नामदार न्यायाधिकरणासमोर सदर याचिकेची सुनावणी मंगळवार, ४ जून, २०२४ रोजी स. १०.३० वा. (भाप्रवे) किंवा नामदार न्यायाधिकरणाकडून पुढे निर्देश दिलेल्या प्रमाणे त्यानंतर होणार आहे.

कोणतीही व्यक्ती सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास, त्यांनी याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांना त्यांच्या खाली दिलेल्या पत्त्यावर अशा हेत्विषयीची एक सूचना त्या व्यक्तीच्या/व्यक्तीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विकलांच्या सहीने व्यक्तीच्या संपूर्ण नाव आणि पत्त्यासह पाठवावी ("सूचना"). कोणतीही व्यक्ती याचिकेला कुठे विरोध करू इच्छिते, विरोधाची कारणे किंवा याचिकेच्या विरोधात वापरायच्या उद्देशाने असलेल्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत नामदार न्यायाधिकरणाकडे सादर केली पाहीजे आणि त्याची एक प्रत, सूचने सोबत याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकडे सादर करावी. सूचना, विरोधाची कारणे आणि/िकंवा याचिकेच्या विरोधात वापरायच्या उद्दशाने असलेल्य प्रतिज्ञापत्राची एक प्रत याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकडे, सदर याचिकेच्या सुनावणीसाठी ठरलेल्या तारखेपूर्वी किमान २ (दोन ) कामाचे दिवस अगोदर पोहोचली पाहीजे.

सर्व निशाणींसह याचिकेची एक प्रत, सदर याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित सदर तारखेपूर्वी किमान २ (दोन) कामाचे दिवस अगोदर लेखी विनंती केल्यावर, त्यासाठीचे विहित शुल्क प्रदान केल्यावर ती पाहीजे असलेल्या कोणत्याही संबंधित व्यक्तीस याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकडून पुरवण्यात येईल.

मे, २०२४ च्या ह्या २१ व्या दिवशी दिनांकित.

सही/-

आर्गस पार्टनर्स साठी

ॲडव्होकेटस ११, १ ला मजला, फ्री प्रेस हाऊस,

२१५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र मो.: +९१ ९८८३३२८८९५

ई मेल: kiran.sharma@argus-p.com

याचिकाकर्त्या कंपनीसाठी वकील